

कॅटीन निविदा माहिती



SEARCH

Society for Education, Action and
Research in Community Health

सर्च परिसर व रुग्णालया साठी कॅटीन सेवा पुरवण्या करिता नामांकित कंपनी/ संस्था / व्यक्तिगत / मालकी प्रतिष्ठान द्वारे निविदा मागवण्यात येत आहे. सोबत जोडलेला निविदेचा अर्ज भरून आवश्यक कागद पत्रा सहित खालील दिलेल्या पत्यावर पोस्टानी पाठवाव्या, ईमेल कराव्या किंवा स्वतः आणून द्याव्या..

सर्च कॅटीन करार आणि करार अटी

(कॅटीन सेवा देणा-याला ऑपरेटर म्हटले आहे)

कॅटीन सेवा:

- १) नाश्ता, चहा, कॉफी, सरबत, गरजेनुसार अन्य पदार्थ.
- २) थाली - दुपारचे जेवण
- ३) दैनंदिन गरजेचे सामान
- ४) वगळलेले पदार्थ:
 - नॉन वेज
 - नशेचे पदार्थ
- ५) ग्राहक: रुग्ण, नातेवाईक, पाहुणे, स्वयंसेवक, कामगार, गेस्ट आणि सर्च स्टाफ
- ६) कॅम्पस मध्ये एक वर्षात साधारणतः १,००,००० लोकांची ये - जा असते.

वेळ:

- दररोज, आठवड्यातून ७ दिवस
- सकाळी ७.३० ते रात्री ७.०० पर्यंत (शिबिर दरम्यान वेळेत बदल कराव लागू शकतो व रात्रीचे जेवण देणार असल्यास ९.०० पर्यंत)

नियम :

१) दर :

- ऑपरेटरने वाजवी आणि परवडणारे दर लागू केले पाहिजेत.
- ऑपरेटर वाजवी मर्यादित दरांमध्ये सुधारणा करू शकतात.
- ऑपरेटरने ऑफर केलेल्या विविध सेवांसाठी दर यादी सामायिक करावी. जर गडचिरोलीमध्ये ऑपरेटरची विद्यमान कॅन्टीन असेल तर ही दर यादी गडचिरोलीतील दर यादीशी जुळली पाहिजे.
- बिलाची मागणी करणाऱ्या ग्राहकाला बिल द्यावे लागेल .

२) स्वच्छता :

- योग्य स्वच्छता राखली पाहिजे.
- स्वच्छतेसाठी चेकलिस्ट असली पाहिजे जी दररोज, साप्ताहिक आणि मासिक आधारावर वापरली जावी.
- मालक (सर्च) स्वच्छता तपासण्याचा अधिकार राखून ठेवतो
- ऑपरेटरने माश्या, लहान लहान किडे याबाबत बचाव करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत.

३) एफडीए, कॅन्टीन नोंदणी वगैरे सर्व आवश्यक परवानग्या घेण्याची जबाबदारी ऑपरेटर ची राहिल.

४) वीज :

- मासिक बिल ऑपरेटरद्वारे देय राहिल.
- MSEDL पुरवठा खंडित असेल तेव्हा सर्च (वीज सौर / जनरेटर) पुरवेल. त्याचे बिल स्वतंत्रपणे आकारले जाईल.
- सर्चने प्रदान केलेले विजेचे दर संस्थेच्या एकूण दर आणि धोरणानुसार वार्षिक पुनरावृत्तीच्या अधीन असतील.

५) पेंटिंग:

- सर्च आवश्यकतेनुसार सर्चच्या नियमित पेंटिंग प्रोग्रामनुसार कॅन्टीन ला सुद्धा सेवा प्रदान करेल.
- ऑपरेटरच्या विनंतीवर आधारित सर्च पेंटिंग ची आवश्यकता ठरवेल.

६) सुरक्षा:

- कॅम्पस सुरक्षेचा भाग म्हणून एकंदर सुरक्षा सर्चद्वारे पुरविण्यात येईल. वेगळी सुरक्षा नसेल.
- कॅन्टीन परिसराची विशिष्ट सुरक्षा ही ऑपरेटरची जबाबदारी असेल.
- कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची व त्यांच्याबाबतीतील सर्व जोखीमांची जबाबदारी ही सर्वस्वी ऑपरेटर ची राहिल.

७) कर्मचारी वर्गाचे निकष:

- कर्मचाऱ्यांनी तंबाखू, अल्कोहोल इत्यादी कोणत्याही व्यसनाधीन पदार्थांचे सेवन करू नये.
- कर्मचारी सर्च च्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण धोरण पाळतील.
- कर्मचारी रूग्ण, नातेवाईक किंवा कर्मचाऱ्यांशी वागताना अत्यंत सजगता व सुसंवाद राखतील.
- कोणत्याही बालमजुरीसाठी नोकरी देऊ नये.
- कर्मचाऱ्यांनी नेहमी युनिफॉर्म घातला पाहिजे.
- कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च वैयक्तिक स्वच्छता राखली पाहिजे.
- कोणत्याही संक्रमक आजारासाठी स्टाफला तपासणी करावी लागू शकते.

८) कचरा व्यवस्थापन:

- ऑपरेटरला कचऱ्याचे सेंद्रीय आणि अजैविक मध्ये विभागणी करणे आवश्यक असेल
- सर्च कचरा विल्हेवाट लावण्यासाठी साइट प्रदान करेल.

९) भाडे व सिक्युरिटी डिपॉझिट (SD)

- सिक्युरिटी म्हणून रू. ५०,०००/- सर्च कडे डिपॉझिट भरावे लागेल. (मुदत / करार संपल्यानंतर कोणत्याही व्याजा शिवाय ते परत केले जाईल)
- सर्च डायनिंग रूम मध्ये फर्निचर सुविधा प्रदान करेल. (gas, शेगडी, स्वयंपाकाचे सामान, जेवणाच्या प्लेट्स, कप-बश्या, इ. सोडून)
- इमारत भाडे दरमहा रू.१०/- प्रती चौ. फुट दराने असेल. म्हणजे ८०० चौरस फूट रचनेसाठी दरमहा रू. ६०००/- इतके असेल. या मध्ये फर्निचर + पाणी भाडे रू. २००० प्रतिमाह सामाविष्ट राहतील
- पहिली भाडे वाढ (१०%) २ वर्षांनंतर होईल. त्यांतर दर वर्षी भाडे १०% नी वाढेल.
- स्टोअर करिता लागणारी व स्वयंपाकसाठी लागणारी इतर सर्व भांडी व ते ठेवण्याकरिता लागणारे फर्निचर ही ऑपरेटरची जबाबदारी असेल.
- प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी सर्चचा भाड्याचे पेमेंट द्यावे लागेल. देय चेक, रोख किंवा डिजिटल पेमेंटद्वारे असू शकते.
- भाड्या मध्ये - सर्व मालमत्ता (इमारत, फर्निचर, फिक्स्चर इ.), पाणी, लँडस्केप, बदलणारी फिक्स्चर (विद्युत, स्वच्छताविषयक, आवश्यकतेनुसार नागरी), अग्निसुरक्षा फिक्स्चर आणि सेवा, अँटी टर्मिट, पेंटींग, एकंदर सुरक्षा इ. राहिल.

१०) नुकसान दुरुस्ती:

- नैसर्गिक नुकसानीच्या बाबतीत, सर्च कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दुरुस्तीचे काम हाती घेईल.
- कर्मचाऱ्यांकडून झालेल्या अपघाती किंवा मुद्दाम केलेल्या नुकसानीच्या बाबतीत, ऑपरेटर दुरुस्तीचे काम करेल किंवा सर्च ते काम करेल आणि त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल.

११) ब्रांडिंग:

- नाव: 'चारोळी' राहिल
- ऑपरेटर जाहिरात करू शकतो.
- ऑपरेटर बाहेर परिसरात, चौरस्त्या वर कोणतेही बोर्डिंग वगैरे ठेवणार नाही.

१२) स्वयंपाकासाठी फक्त गॅस वापरावा

कराराचा कालावधी:

१) ५ वर्षे.

२) जुन्या अनुभवाच्या आधारावर कराराचे नूतनीकरण होईल. याबाबत अंतिम निर्णय सर्च संस्थेचा राहिल.

३) करारसंपुष्टात आणण्या साठी दोन्ही बाजूस ३ महिन्यांचा नोटीस कालावधी बंधन कारक राहिल.

४) चोरी किंवा गंभीर नैतिक गुन्हा झाल्यास ताबडतोब करार रद्द करण्याचे अधिकार मालकाकडे राखीव राहिल.

५) सर्व अधिकार सर्च कडे राखीव राहिल.

निविदा भरण्या बाबत वेळा पत्रक :

	दिनांक	वेळ	देय
निविदा भरण्याची अंतिम दिनांक	२१-०१-२०२०	संध्या ५.०० पर्यंत	संचालक, सर्च (शोधग्राम), चातगाव, जि. गडचिरोली ४४२६०६

निविदा सोबत रू १०००/- डिपॉझिट चा डी डी जोडावा. हा पूर्ण पणे परत केले जाईल

निविदा भरून पाठविण्यासाठी अर्जाचा नमुना

प्रती,
संचालक, सर्च
शोधग्राम
जिल्हा - गडचिरोली

विषय : कॅन्टीन निविदा

महोदय ,

मी तुमच्या संस्थेमध्ये कॅन्टीन सेवा देण्यासाठी इच्छुक आहे . कॅन्टीन सेवा देण्यासाठी आवश्यक पात्रता माझ्यात/ माझ्या संस्थेत आहे. माझे कॅन्टीन सेवेचे दर पुढीलप्रमाणे राहतील

१. खालील पदार्था पैकी कोणते पदार्थ तुम्ही देऊ शकता किवा त्या पेक्षा वेगळे कोणते पदार्थ देता येईल व त्यांचे रेट किती?

ब्रेक फास्ट युनिट	
4 नग पुरी, आलुभाजी सह	
साधा डोसा १ नग, सांभार सह	
वडा - 2 नग. सांभार, चटणी-	
उतप्पा, चटणी सह	
इडली - 2 नग, सांभार आणि चटणी सह	
पोहा / उपमा / शीरा	
मिसळ 2 ब्रेड (पाव) कांदा आणि लिंबू सह	
पाव भाजी लोणी सह, 2 नग पाव, भाजी, कांदा आणि लिंबू	
लोणी आणि ब्रेड टोस्ट - 2	
व्हेज सँडविच - 4नग सॉस सह	
आलू पराठा 1 नग -	
मेथी पराठा 2 नग -	
गोबी पराठा 2 नग -	
साबुदाणा खिचडी (दही सह) / साबुदाणा वडा 2 नग.	
मसाला डोसा सांभार आणि चटणीसह	
पकोडा 1 प्लेट	
आलुबोंडा 1 प्लेट (2 नग) चटणी / चणा रस्सा	

वडा पाव सिंगल	
कचोरी १ नग सह चटण्या / सॉससह	
डाळ वडा प्लेट -2 नग	
दही वडा प्लेट -2 नग	
समोसा प्लेट -2 नग	
लंच / डिनर (थाली) : भात , वरण , कढी, २ प्रकारची भाजी चपाती (N), पापड, कोशिंबीर, लोणचे, गोड, दही व चटणी <i>(n क्रमांक टाकावा)</i>	
चहा (साखरेसह आणि शिवाय) ग्रीन टी / स्पेशल चहा	
कॉफी - (साखरे सह आणि त्याशिवाय)	
लिंबू चहा / काळी चहा (लिंबासह किंवा शिवाय)	
दूध	
बोर्नविटा / हॉर्लिक्स असलेले दूध	
अंडी	
थंड पेय	
फळे	
प्लास्टिक बंद पदार्थ जसे : चिप्स , कुरकुरे, पाणी बॉटल, दुध, बिस्कीट, पनीर, ब्रेड,इत्यादी...	
ईतर असल्यास	

२. कॅन्टीन चे रजिस्ट्रेशन आहे का ? (आहे / नाही)

असल्यास त्याचा नंबर - _____

३. स्टाफ किती राहिल (एक स्वच्छतादूत वेगळा असला पाहिजे)-_____

४. या व्यवसायात नवीनच आहात का ? असल्यास तुमचे कौशल्य काय? -

५. तुमच्या कडे कॅन्टीन / हॉटेल चा अनुभव आहे का, असल्यास -

कॅन्टीन / हॉटेलचे नाव	पत्ता	कोण कोणते पदार्थ	स्टाफ किती	नोंदणी आहे का?

मी _____ प्रमाणित करतो की वरील सर्व माहिती सत्य असून मी स्वतः भरून देत आहे व त्या मध्ये काही गैर आढळल्यास मी शिक्षेस पात्र राहिल.

निविदेसोबत जोडलेले करार व कराराच्या सर्व अटी मी काळजीपूर्वक वाचल्या आहेत व समजून घेतल्या आहेत. कराराच्या सर्व अटी मला मान्य आहेत.

सही -

नाव -

दि.-